#### Avonmore Capital & Management Services Ltd.

Ref: acms/corres/Bse-Nse/24-25/65

February 26, 2025

The General Manager (Listing & Corporate Relations) BSE Ltd. Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001 The Listing Department National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400051

Sub: Notice of the Postal Ballot as advertised

Sir/Ma'am,

In pursuance of Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith the copies of Newspaper publication published in Financial Express (English) and Pratahkal (Marathi) on February 26th, 2025 with regard to Postal Ballot Notice dated February 14, 2025.

You are requested to kindly take the same on your record and oblige.

Thanking you,

Yours Faithfully, For Avonmore Capital& Management Services Limited

Sonal Company Secretary & Compliance Officer F-33/3, Okhla Industrial Area Phase-II, New Delhi-110020

Encl: a/a

Registered Office: Level-5, Grande Palladium,175,CST Road, Off BKC Kalina,Santacruz(E)
Vidyanagari, Mumbai, Maharashtra-400098
Tel. +91 22 67526699, Fax: +91 22 67526603
Corporate Office: F-33/3, Okhla Industrial Area, Phase-II, New Delhi-110020,
Tel:011-43500700, Fax: 011-43500735
CIN: L67190MH1991PLC417433

Email: secretarial@almondz.com Website: www.avonmorecapital.in

# **FINANCIAL EXPRESS**

Camlin A KOKUYD

#### **KOKUYO CAMLIN LIMITED** CIN: L24223MH1946PLC005434

Regd. Office: 48/2, Hilton House Central Road, MIDC, Andheri (East), Mumbai - 400 093. Tel. No.: +91-22-6655 7000; Fax No.: +91-22-2836 6579

Web: www.kokuyocamlin.com; E-mail: investorrelations@kokuyocamlin.com POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Kokuyo Camlin Limited ('the Company') is seeking approval of its Members by way of postal ballot through Remote e-voting as Special Resolution in respect of the

 Payment of remuneration by way of perguisites to Mr. Shriram Sharad Dandekar (DIN: 01056318). Vice Chairman & Non-Executive Director.

Remuneration payable to Mr. Satish Veerappa (DIN:00507955) as 'Managing Director' (MD) for a period effective from 1st January, 2025 to 31st March, 2027

The Postal Ballot Notice is available on the Company's website https://www.kokuyocamlin.com, website of National Securities Depository Limited ("NSDL") https://www.evoting.nsdl.com and the website of the Stock Exchanges where the equity shares of the Company are listed i.e. BSE Limited ("BSE") (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited ("NSE") (www.nseindia.com).

In compliance with the provisions of Sections 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act"), read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), the Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 and subsequent circulars issued in this regard, latest being Circular no. 09/2024 dated 19th September, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter collectively referred to as "MCA Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force) and pursuant to other applicable laws and regulations, if any, the Company has circulated the Postal Ballot Notice on Tuesday, the 25th February, 2025 only through electronic mode to those Members whose e-mail address are registered with the Company/Depositories and whose names appear in the Register of Members / list of Beneficial Owners maintained by the Company / Depositories as at the close of business hours on 21st February, 2025 ("cut-off date"). The communication of the assent or dissent of the Members would only take place through the e-voting system.

The Company has engaged the services of NSDL to provide remote e-voting facility to its members. The remote e-voting period commences from 9:00 a.m. (IST) on Wednesday, 26th February, 2025 and ends at 5:00 p.m. (IST) on Thursday, 27th March, 2025. The e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Voting rights of the Members shall be in proportion to the shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on cut-off date. Members whose names appear in the Register of Members/list of beneficial owners as on cut-off date shall only be considered eligible to cast their votes by remote e-voting. Once the vote on the resolution is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently. Any person who is not a Member as on the cut-off date should treat the postal ballot notice for information purpose only.

Process for those shareholders whose email ids are not registered with the depositories for procuring user id and password and registration of e-mail ids for e-voting on the resolutions set out in the Postal Ballot notice:

In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to <a href="mailto:investorrelations@kokuyocamlin.com">investorrelations@kokuyocamlin.com</a>

In case shares are held in demat mode, please provide DPID+CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to investorrelations@kokuyocamlin.com

It is clarified that for permanent registration of email address, the members are requested to register their email address, in respect of electronic holding with the Depository through their concerned Depository Participants and in respect of physical holding with the Company's Registrar and Share Fransfer Agent, M/s. MUFG Intime India Private Limited (formerly known as Link Intime India Private Limited) (Unit: Kokuyo Camlin Limited), email: rnt.helpdesk@linkintime.co.in Tel No. 02249186270 / 8108116767 by following due procedure.

For details relating to e-voting, please refer to the Postal Ballot Notice. In case of any queries, you may refer the Frequently Asked question (FAQs) for shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download Section of https://www.evoting.nsdl.com or call on toll free no. 1800 1020 990 or send a request at evoting@nsdl.co.in. In case of any grievances connected with the facility for voting by electronic means, please contact Mr. Sanjeev Yadav, Assistant Manager, NSDL, Email: evoting@nsdl.co.in, Tel: 022-4886 7000.

The Board of Directors of the Company has appointed Mr. J. H. Ranade, Partner failing which Mr. Sohan J. Ranade, Partner failing which Ms. Tejaswi Jogal, Partner of M/s. JHR & Associates as the Scrutinizer for conducting the e-voting process electronically in a fair and transparent manner.

The result of the Postal Ballot will be announced on or before 5:00 p.m. (IST) on 29th March, 2025. The said results along with the Scrutinizer Report would be intimated to the BSE Limited and the National Stock Exchage of India Limited at <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and <a href="https://www.nseindia.com">www.nseindia.com</a> respectively and will also be uploaded on the Company's website www.kokuyocamlin.com and on the website of NSDL www.evoting.nsdl.com

For Kokuyo Camlin Limited

Place: Mumbai Date: 25th February, 2025

Vipul Bhoy Company Secretary & Compliance Officer

Form No. URC-2 Advertisement giving Notice about registration

under Part I of Chapter XXI of the Act (Pursuant to Section 374(b) of Companies Act, 2013 read with Rule 4(1) of Companies (Authorised to Register) Rules, 2014]

Notice is hereby given that in pursuance to

sub-section (2) of section 366 of Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at the Registrar of Mumbai that a Limited Liability Partnership may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act,2013 as a Company limited by Shares named as TOPZONE MERCANTILE PRIVATE LIMITED.

The principal objects of the company are as

(i)The business to be carried on by the Company is to acquire, hold, develop, construct, sell, lease and deal in all kinds of immovable properties, tangible and intangible assets including purchase, lease or otherwise any real or personal property, rights or privileges, land, buildings, rights of way, easements, licenses, concessions and privileges, patents, patent right etc. and also to acquire and undertake all or any part of the business, properties and liabilities of any person carrying on or proposing to carry on any business which the Company is authorized to carry on or possessed of property suitable for the purpose of the Company or which can be carried on in conjunction therewith or which is capable of being conducted so as directly or indirectly benefit the Company in India or outside. 3.A Copy of draft Memorandum and Articles

of Association of the Proposed Company may be inspected at the 8th Floor, Piramal Tower, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai, Maharashtra, India, 400013.

Notice is hereby given that any person objecting to this Application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), ), Plot No. 6, 7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code- 122050 within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the Company at its registered office at the 8th Floor, Piramal Tower, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai, Maharashtra, India, 400013 Dated this 26th day of February 2025

TOPZONE MERCANTILE LLP THROUGH ITS DESIGNATED PARTNERS Name of Applicant. Sunil Adukia DIN: 00020049 Vandana Chablani DIN: 03603877

## **`IMPORTANT'** Whilst care is taken prior to

acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P.) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations individuals advertising in newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

**CLASSIFIED CENTRES IN MUMBAI** 

Sanjeet Communication Fort. Phone : 40024682/ 40792205.

S. Arts Advtg.

3. Aris Advig. Masjid Phone: 23415111

Taj Publicity Services, Byculla (W), Phone: 2305 4894. Mobile: 9892011371.

Yugarambha Advertising Girgaon, Phone: 2386 8065. Mobile: 9869074144.

Aaryan Publicity Dadar (E), Phone: 022-65881876 Mobile: 9320111876

*Dadar Mobile : 8691800888* 

Charudatta Advertising, Mahim (W), Phone : 24221461

Jay Publicity, Dadar (E), Phone : 24124640

Pallavi Advtg. Dadar (W), Mobile: 9869109765

Dadar (W), Phone: 24440631 Mobile: 9869131962

Dadar (W), Phone : 24304897

Time Advertising, Matunga (W), Phone : 2446 6191

Vijaya Agencies, Dadar (W), Phone : 2422 5672. Mobile : 9920640689

Media Junction

Achievers Media Bandra (W.), Phone : 22691584

Stylus Arts.

B. Y. Padhye Publicity Services, Dadar (W), Phone: 2422 9241/ 2422 0445.

Central Advertising Agency, Mahim (W), Phone: 24468656 / 24465555

Shree Swami Samarth Advertising

Matunga (W), Phone: 022-66393184/ 022-66332340 Mobile: 9820295353/ 9821656198

DATEY Advertising, Datey Bhavan, Dadar (W) Mobole : 8452846979/ 9930949817

# PHYSICAL POSSESSION NOTICE

Registered office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Bandra (East), OICICI Home Finance Mumbai- 400051 Corporate Office: ICICI HFC Tower, JB Nagar, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai- 400059

Branch Office: 2nd Floor, Office No 202, Kohinoor Paradise, Survey No 284, Shivaji Nagar, Ratnagiri- 415612

The undersigned being the Authorized Officer of ICICI Home Finance Company Limited under the Securitisation Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Home Finance Company Limited.

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. Sr. | Name of the Borrower/ Description of property/ Date of Demand Name

No.	Co-borrower/ Loan Account Number	Description of property/ Date of Possession	Notice/ Amount in Demand Natice (Rs.)	of Branch	
1.	Aruna Mohan Ugrejiya 303 Classic Apt 2Nd Floor S No 94A H No 1C 5 At Mouje (Borrower), Bhadgaon Tal Khed Khed-415709. Bounded By- North: Passage And Stairecase, South: Open Space, East: Open Space, West: Adj Flat No 304./ Date of Possession- 22-Feb-25		10-01-2023 Rs. 11,35,779/-	Ratna- giri-B Ratna- giri-B	
2.	(Borrower), Mohan Hemu Ugrejiya (Co-Borrower), LHRTG00001352044, Bhadgaon Tal Khed Khed- 415709, Bounded By- North: Passage And Stairecase, South: Open Space, East: Open Space, West: Adj Flat No 304./ Date of Possession- 22-Feb-25		10-01-2023 Rs. 76,815/-		
3.			09-05-2023 Rs. 18,86,047/-	Ratna- giri-B	
4.	Vishal Sarjerao Devre (Borrower), Asha Vishal Devre (Co-Borrower),	Flat No 408 D 4th Floor Kohinoor Cristal CS No 1596 A 1596b 1596 1 To 1596 5 1598 1598 1 1591 1591 1 1591 2 1590 1590 1 Kohinoor Crystal Ratnagiri Oist- Ratnagiri 415612 Ratnagiri Ratnagiri- 415612 (Ref LAN No.	09-05-2023 Rs. 85,974/-	Ratna- giri-B	

The above-mentioned barrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002. Date: February 26, 2025, Place: Khed, Ratnagiri Authorized Officer, ICICI Home Finance Company Limited

NHRTG00001276244). Bounded By- North: Open Space,

South: Passage, East: Staircase, West: Flat No. D 407./

Date of Possession-21-Feb-25

# ART HOUSING FINANCE (INDIA) LIMITED



https://www.bankeauctions.com

NHRTG00001276244.

# Regd. Office: 107, First Floor, Best Sky Tower, Netaji Subhash Place, Pitampura, New Delhi - 110034

Branch Office: 49, Udyog Vihar Phase 4, Gurugram, Haryana -122015

# PUBLIC NOTICE FOR E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY

E-Auction Sale of immovable property mortgaged under Securitization and Reconstruction of Financial assets and Enforcement of Security Interest (SARFAESI) Act. 2002 "the Act") read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest Act, 2022. Notice is hereby given to the public in general and to the Borrower/Mortgagors/Guarantors in particular that the Authorized Officer of ART Housing Finance (India) Limited had taken Possession of the following property(ies) mentioned pursuant to demand raised ssued under Sec 13(2) of the Act in the loan account no. LXKLN05516-170000754 with right to sell on "AS IS WHERE IS BASIS AND AS IS WHAT IS BASIS" for realization of Company's dues plus interest as detailed hereunder and whereas consequent upon failure to repay the dues, the undersigned in exercise power of conferred Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules purposes to realize the Company's dues by the saie of the said property(ies). The sale of the below mentioned property(ies) shall be conducted by way of E-auctions through web portal: https://www.bankeauctions.com

Name of the Account Holders	Details of Immovable property	Amount as per Demand Notice & Demand Notice Date	Reserve Price EMD Bid increase Amount	Date and Time of E-auction	Last Date of Bid Submission
a) NANDKUMAR R KADAM	FLAT NO. 408, ON THE FOURTH FLOOR, ADMEASURING 20. SQ. METERS (BUILT UP AREA), IN BUILDING NO. 3, KNOWN AS "SHREE JIVDANI KRUPA APARTMENT", CONSTRUCTED ON LAND BEARING SURVEY NO. 399, HISSA NO. 2 SURVEY NO. 399, HISSA NO. 5, SITUATED AT VILLAGE VIRAR, TALUKA VASAI, DISTRICT PALGHAR, MAHARASTHRA	Rs.12,05,825/- as on 09.07.2024.	Rs.11,82,500/-	29.03.2025 From 11:00 AM to 02:00 PM	28.03.2025 up to 05:00 PM
(Borrower)			Rs.1,18,250/-		
b) ASHA NANDKUMAR KADAM (Co-Borrower) c) DHONDIRAM B. MUGADE (Co-Borrower)		Demand Notice Date: 10.07.2024	Rs.10,000/-		

#### Name and Contact details of Authorized Officer - Mr. Manoj Kumar Pal, Mobile No. 8130908211, Email Id: manoj.pal@arthfc.com

TERMS & CONDITIONS: 1. The interested bidders shall submit their EMD through Web Portal: https://www.bankeauctions.com (the user ID & Password can be obtained free of cost by registering name with https://www.bankeauctions.com) through Login ID & Password. The EMD shall be payable through NEFT/RTGS in the following account: 50200049383517, IFSC Code: HDFC0000273, latest by 05:00 pm on or before date mentioned in the table above. Please note Cheques shall not be accepted as EMD amount. 2: Company shall however not be responsible for any outstanding dues / encumbrances /tax arrears, if any. The intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of propertyles) & to inspect & satisfy themselves. Property can be inspected strictly as per the date & time given by Authorised Officer. 3. The intended bidders who have deposited the EMD and require assistance in creating login ID & password, upload data, submitting bid, training on ebidding process etc., may contact our service provider M/s C1 India Private Limited Helpline Numbers: 124-4302020/21/22/23, 7291981124 / 1125 / 1126, Mr. Mannur Balaji Govindarajan Email: delhi@c1india.com, Contact No: +917977701080 and for any property related query may contact Authorized Officer as mentioned above in the office hours during working days (10 AM to 5 PM). 4. The highest bid shall be subject to approval of the Authorised Officer. Authorised Officer reserves the right to accept/reject any or all offer(s)/bids so received without assigning any reason whatsoever. His decision shall be final & binding: 5. For detailed term and condition refer

STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002 Date: 24.02.2025 Place: Palghar (Maharashtra)

**Authorised Officer** For ART Housing Finance (India) Limited **Public Notice** 

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN This is to inform the General Public that following share certificate of Hindalco Industries Limited having its Registered Office at 21st Floor, One Unity Center, Near Prabhadevi Railway Station. Senapati Bapat Marg, Prabhadevi, Mumbai, Maharashtra, 400013 registered in the name of the

1	Name of the Shareholder	Folio No.	Certificate No.	Distinctive No./s	No. of Shares
1	ANIMA BANERJEE	HE035032	HS000248	724131-734690	10560

Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents MUFG Intime India Pvt. Ltd, C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai, Maharashtra, 400083 within 15 days of publication

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred

of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s. Name of Legal Claimant Place: Mumbai Date: 26.02.2025 Amita Dutta

# almondz

Almondz Global Securities Limited Registered Office: Level 5, Grande Palladium, 175, CST Road, Off BKC, Kalina, Santacruz (East), Vidyanagari, Mumbai, Maharashtra 400098, India

Tel. +91 22 66437600. Fax: +91 22 66437700 Corporate Office: F-33/3, Okhla Industrial Area, Phase-II, New Delhi-110020 Tel. +91 11 43500700, Fax: +91 11 43500735 CIN: L74899MH1994PLC434425

Email: secretarial@almondz.com; Website: www.almondzglobal.com NOTICE OF POSTAL BALLOT

Members of the Company are hereby informed that pursuant to the provision of Section 108 & 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013 as amended "the Act") read together with the Companies (Management and Administration) Rules 2014 as amended (Management Rules), General Circular No. 09/2024 dated Septembe 2024, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India and Circular SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/ CIR/2024/133 dated October 3, 2024 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") (hereinafter collectively referred to as "the Circulars"), Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2"), Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ("the LODR Regulations') and any other applicable law, rules, circulars, notifications and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), for seeking the approval of the Members of the Company to transact the Business as set out in the Postal Ballot Notice dated February 12, 2025 (along with the explanatory statement thereto as required under the provisions of Section 102 read with Section 110 of the Act) (hereinafter referred to as ' Postal Ballot Notice') only by way of remate e-voting process

Pursuant to the Circulars, the Company has completed the dispatch of the Postal Ballot Notice along with the explanatory statement on Tuesday, February 25, 2025 through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / depository participant(s) as on Friday, February 14, 2025. ('Cut-Off date').

The said Notice is also available on the website of the Company www.almondzglobal.com

In accordance with the provisions of the Circulars, Members can vote only through evoting process. The voting rights of the Members shall be reckoned on the basis of the equity shares of the Company held by them as on the Cut-off Date. Any person who is not a shareholder of the Company as on the Cut-off Date shall treat the Postal Ballot Notice for information purposes only.

The Company has engaged the services of CDSL for the purpose of providing e-voting facility to all its Members. The e-voting facility will be available during the following

Commencement of e-voting period 9.00 a.m. IST on Thursday, February 27, 2025 Conclusion of e-voting period 5.00 p.m. IST on Friday, March 28, 2025 cut-off date for eligibility to vote Friday, February 14, 2025

The e-voting facility will be disabled by CDSL immediately after 5.00 p.m. IST on Friday, March 28, 2025, and will be disallowed thereafter

Members who have not updated their e-mail address are requested to register the same in respect of shares held by them in electronic form with the Depository through their Depository participant and in respect of shares held in physical form by writing to Company's Registrar and Share Transfer Agent, M/s Beetal Financial & Computer Services Private Limited either by email to beetalrta@gmail.com or by post to BEETAL HOUSE, 3rd Floor, 99, Madangir, Behind LSC, New Delhi - 110062

The Board has appointed M/s. Ashu Gupta & Co., Company Secretaries (FCS: 4123/ CP No. 6646) Practicing Company Secretaries, as the scrutinizer ("Scrutinizer") for conducting the Postal Ballot / e-voting process in a fair and transparent manner. In case of any queries, Members may go through the instructions given in the Postal

Ballot Notice and in case of any queries or grievances relating to e-voting. Members may Contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk evoting@cdslindia.com or contact at 18002109911. The Scrutinizer will submit her report to the Chairman of the Company ("the Chairman"

or any other person authorized by the Chairman and the result will be announced within 48 hours from the conclusion of e-voting period i.e. on or before 5.00 p.m. IST on Sunday, March 30, 2025, and will also be displayed on the Company's website www.almondzglobal.com and on the website of CDSL www.evotingindia.com and communicated to the Stock Exchanges, Depository, Registrar and Share Transfer agent For Almondz Global Securities Limited

> Sdl (Ajay Pratap) Director Legal & Corporate Affairs

New Delhi, India February 25, 2025

and Company Secretary DIN: 10805775

#### INVENT ASSETS SECURITISATION & RECONSTRUCTION PRIVATE LIMITED INVENT Regd. Office: Bakhtawar, Suite 'B', Ground Floor, Backbay Reclamation Scheme,

Block III, 229, Nariman Point, Mumbai - 400 021

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY

PUBLIC NOTICE - AUCTION CUM SALE OF IMMOVABLE PROPERTY "SECURED ASSETS") OF M/S. AMARDEEP CONSTRUCTIONS "BORROWER") FOR THEIR DUES UNDER RULE 8 R/W RULE 9 OF THE

SECURITY INTEREST ENFORCEMENT RULES, 2002 Whereas under section 13(2) of the 'Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act), the Authorised Officer of Invent Assets Securitisation & Reconstruction Pvt. Ltd had issued demand notice dated 10.10.2022 calling upon the borrower M/s Amardeep Constructions along with its mortgagors & guarantors, jointly and severally to repay the amount mentioned in the said notice being Rs. 1,34,80,40,637.48 (Rupees One Hundred and Thirty Four Crore Eighty Lakhs Forty Thousand Six Hundred and Thirty Seven and Forty Eight paise) payable to Invent Assets Securitisation & Reconstruction Pvt. Ltd. respectively as on 30th September, 2022 along with further interest and incidental expenses and costs within 60 days from

Further, in continuance and in exercise of powers contained in SARFAESI Act, the Authorised Officer of Invent Assets Securitisation & Reconstruction Pvt Ltd had taken the Symbolic Possession of the under mentioned secured assets on 09th January, 2023. Invent Assets Securitisation & Reconstruction Private Limited (INVENT) is an Asset Reconstruction Company duly registered with Reserve Bank of India under section 3 of the provisions of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI Act), has acquired financial assets / debts of the Borrower Amardeep Constructions from Abhyudaya Co-operative Bank Ltd along with all the underlying securities, rights title and interests vested therein under the provisions of the SARFAESI Act vide registered Assignment Agreement dated 2nd May, 2018 duly registered with the Sub Registrar, Thane.

Offers are now invited by undersigned from intending purchasers/bidders in sealed envelopes/covers for purchase of the secured assets described herein below on "as is where is basis", "as is what is basis" and "no recourse basis" under the provisions of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and Security Interest (Enforcement) Rules 2002. The General Public is invited to bid either personally or through their duly authorised agent. 1. Name of the Secured Invent Assets Securitisation & Reconstruction

	Creditor	Private Limited (INVENT)
2.	Name of the Borrowers	M/s. Amardeep Constructions
3.	Name of the Mortgagor, Owner of the Property	M/s. Amardeep Constructions
4.	Total Liabilities	Rs. 1,34,80,40,637.48 (Rupees One Hundred and Thirty-Four Crore Eighty Lakhs Forty Thousand Six Hundred and Thirty Seven and Forty Eight paise.) as on 30.09,2022 with future interest at contractual rate till the date of recovery/realisation and other expenses/costs thereon.
5.	Last Date & Time for submission of bid	March 13, 2025 at 11.00 a.m.

4.	Total Liabilities	Hundred and Thirty Seven and Forty Eight paise.) as on 30.09.2022 with future interest at contractual rate till the date of recovery/realisation and other expenses/costs thereon.
5.	Last Date & Time for submission of bid	March 13, 2025 at 11.00 a.m.
6.	Address at which the tender to be Submitted	Bakhtawar, Suite 'B', Ground Floor, Backbay Reclamation Scheme Block III, 229, Nariman Point, Mumbai - 400 021.
7.	Date & Time of Bid Opening	March 13, 2025 at 12.00 p.m.
8.	Place of Auction	Bakhtawar, Suite 'B', Ground Floor, Backbay Reclamation Scheme Block III, 229, Nariman Point, Mumbai - 400 021.
9	Description of the	All that piece and parcel of Non- Agricultural Land admeasuring about 15470 Sq. Mtrs. on land bearing Survey No. 23/3, 24/1 & 16/2 situated at lying being Village Kaneri, Tal. Bhiwandi within the limit of Bhiwandi

Nizampur City Municipal Corporation, Bhiwandi, Talathi Secured Asset Sajia Kaneri, Sub-registration of Taluka Bhiwandi and Registration District and Division Thane along with Building/Structure constructed or to be constructed. Rs. 27,77,00,000/- (Rupees Twenty Seven Crores 10. Reserve Price and Seventy Seven Lakhs Only) Earnest Money 10% of the Reserve price Rs. 2,77,70,000/- (Rupees Deposit (EMD) Two Crores Seventy Seven Lakhs Seventy

Thousand only) 12. Known encumbrances (a) A Reservation of parking has been passed on the said land in the revised development plan dated 04th October 2023 of Bhiwandi Nizampur City Municipal Corporation.

b) Mumbai Metro Orange Line 5 (Underground) will be passing through the said land. c) Various occupants are staying on the said land. d) Various shops are running on the front side of the said land

14. It shall be the sole responsibility of intending bidders to independently verify the area of the factory premises and satisfy themselves with other details. Secured Creditors shall not be liable for any errors / omissions / discrepancy / shortfall etc. in the Secured Assets or for procuring any permission, etc. or for the dues of any authority established by law.

Not Known

13. Known Liabilities

Date: 25th February, 2025

For further details, contact Mr. Ankit Shetty, Authorised Officer, Invent Asset Securitisation and Reconstruction Company Ltd. at above mentioned address. Phone No: 9920587626, Email id: ankit.shetty@inventarc.com. For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided on www.inventarc.com Secured Creditor's (INVENT) website.

Authorised Officer Place: Mumbai Invent Assets Securitisation & Reconstruction Private Limited (Acting in capacity as Trustee of INVENT/1718/ACB/S114 Trust) GLUHEND INDIA PRIVATE LIMITED
CIN: U74994MH2017FTC303216
Corporate Office: 346, Patparganj Industrial Area, Patparganj, Delhi-110092,
Regd. Office: 23, Floor-2, Plot-59/61, Arsiwala Mansion Nathalal Parikh Marg,
Colaba, Mumbai-400005, Maharashtra

Tel: 011-48464300, email id: info@sagemetals.co.in, website: www.sagemetals.com Extracts of the Statement of Standalone Unaudited Financial Results for the quarter and nine months ended 31st December 2023 (All Amounts in Rs. Millions, unless otherwise stated

	Particulars	For the Nine Months Ended 31.12.2023 (Unaudited)	For the Nine Months Ended 31.12.2022 (Unaudited)	
1	Total Income from operations	2,813.88	3,927.59	5,137.87
2	Net Loss for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(224.89)	(53.29)	(34.39)
3	Net Loss for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(224.89)	(53.29)	(316.66)
4	Net Loss for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(286.88)	(130.75)	(408,95)
5	Total Comprehensive Income / (Expense) for the period / year after tax and Other Comprehensive Income after tax)	(284,56)	(127.39)	(405,81)
6	Paid up equity share capital	789.89	769.10	789.89
7	Other Equity	(1,654.41)	(1,126.16)	(1,396,85)
8	Net Worth [Refer note (c) below]	1,955.66	2,463.12	2,213.22
9	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	2,517.48	2,627.48	F/10/3/5/20 = 17/3/250
10		5254 CWASG 50	16878157179700	9254092550000
	(a) Basic (In Rupees)	(0.86)	(0.44)	(1,29)
	(b) Diluted (In Rupees)	(0.86)	(0.44)	(1.29)
11	Net Debt Equity Ratio	1.13	1.38	1.43
- 450	Debt Service Converage Ratio	0.87	0.33	0.44
	Interest Service Coverage Ratio # EPS is not annualised for the nine months ended 31st December 2023 and 31st December 2022.	0.48	0.87	0.93

The above is an extract of the detailed format of quarterly/nine months financial results as on 31st December 2023 filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. ("Listing Regulations") The full format of the quaterly/nine months financial results are available on the Stock Exchange website [www.bseindia.com] and on Company's website [https://sagemetals.com/financials/]. The same can be accessed by scanning the QR code provided below. For the other line items referred in regulations 52 (4) of the Listing Regulations, pertinen

disclosures have been made to the Bomany Stock and can be accessed at https:// www.bseindia.com/stock-share-price/debt-other/scripcode/957731/debt-corp-announcements/ The Company has incurred losses of Rs. 286.88 million (six months period ended 31 December 2022: Rs. 130.75 million) during the nine months period ended 31 December 2023 and has accumulated losses of Rs. 2.520.04 million (as at 31 March 2023; Rs. 2.235.42 million) as of that date resulting in complete erosion of net worth of the Company Further, 12.90% Non-Convertible Debentures (NCD) and accrued interest thereon aggregatin to Rs. 2.673.48 million (As at 31st, March 2023: Rs. 2.681.65 million) were due for repayment

to September 2025 and further deemed extended to January 2025). Further, Redeemable Optionally Convertible Preference Shares (ROCPS) and accrued interest thereon aggregating to Rs. 583.11 million as at 31st March 2024 (As at 31st March 2023; Rs. 524.32 million) were due for repayment as on September 2021 (maturity date extended to June 2024). These events and conditions raise significant doubt about the Company's ability to continue as a going concern. However, considering following events, including those occurring after the period end date, management has concluded that no material uncertainties exists. Due to some unavoidable circumstances and reasons, the Company was not able to submit

the unaudited results for the quarter/nine months ended 31st December, 2023 on time. The

as on 30th June 2021 (maturity date extended to 30th June 2023, further deemed extended

details of reason are available at https://www.bseindia.com/stock-share-price/debt-other/ scripcode/957731/debt-corp-announcements The figures for the previous period/year have been regrouped wherever necessary, to make them comparable to current period classifications.

Place: Delhi Date: 30.12.2024

Madhur Aneja

ARROW ARROW GREENTECH LIMITED

Regd. Office: 1/F, Laxmi Industrial Estate New Link Road, Andheri (W), Mumbai 400 053 TEL: 022 4974 3758 / 022 4074 9000, Email: contact@arrowgreentech.com.

CIN: L21010MH1992PLC069281. Notice of Postal Ballot Members are hereby informed that pursuant to Section 108 and Section 110 of the Companies Act,

2013 (the Act), read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended (Rules), read with the General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020 and the latest one being General Circular No. 9/2023 dated 25th September, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars), and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and any other applicable provisions of the Acts. Rules, Regulations, Circulars and Notifications issued thereunder (including any statutory modifications or re-enactment thereof for the time being in force and as amended from time to time), the Company has on Tuesday, 24th February, 2025, sent to the Members, who have registered their e-mail IDs with Depository Participant(s) or with the Company, the Notice of Postal Ballot dated 8" February, 2025 together with an Explanatory Statement pursuant to Section 102 of the Act, vide an e-mail through National Securities Depository Limited.

The Board of Directors of the Company has appointed Mr. Rajendra Vaze of M/s. Rajendra & Co. (FCS No.: 4247 / COP, No.:1975), Practicing Company Secretary, to act as the Scrutinizer for conducting the Postal Ballot process, in a fair and transparent manner. Members are requested to provide their assent or dissent through e-voting only. The Company has availed the services of National Securities Depository Limited, for facilitating e-voting to enable the Shareholders to cast their votes electronically,

The detailed procedure for e-voting is enumerated in the Notes to the Postal Ballot Notice. The details of e-voting period are as under: Commencement of e-voting period 9.00 a.m. IST on Wednesday, February 26, 2025

Conclusion of e-voting period 5.00 p.m. IST on Friday, March 28, 2025 Friday, February 21, 2025 Cut-off date for eligibility to vote

In line with the MCA Circulars, the Postal Ballot Notice is being sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / Depositories. The communication of the assent or dissent of the Members would take place through the e-voting system

A person who is not a Member as on the 'Cut-off date' should treat the Notice of Postal Ballot for information purpose only. The copy of the Postal Ballot Notice is available on the Company's website at www.arrowgreentech.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of National Securities Depository Limited at https://www.evoting.nsdl.com. Members who do not receive the Postal Ballot Notice may download it from the abovementioned websites.

Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the

Company are requested to update their email addresses by writing to the Company at

poonam@arrowgreentech.com along with the copy of the signed request letter in Form ISR-1 mentioning the name and address of the Member, self-attested copy of the PAN card, and self-attested copy of any document (eg.: Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member. Members holding shares in dematerialized mode are requested to register / update their email addresses with the relevant Depository Participants. In case of any queries / difficulties in registering the email address, Members may write to poonam@arrowgreentech.com. In case of any query, Member may refer to (FAQs) at https://www.evoting.nsdl.com or email to

evoting@nsdl.co.in for any further clarifications regarding e-voting or call toll free number 1800-222-990 or contact Mr. Sanjeev Yadav, Assistant Manager- NSDL at sanjeevy@nsdl.co.in / 022-42165335. The result of the e-voting by Postal Ballot will be announced within two working days after the end of postal ballot at the Registered Office of the Company and shall be available on the Company's website at www.arrowgreentech.com.

For Arrow Greentech Limited Poonam Bansal

Company Secretary

Place : Mumbai Date: 25.02.2025

almondz

**AVONMORE CAPITAL & MANAGEMENT SERVICES LIMITED** CIN: L67190MH1991PLC417433 Registered Office: Level-5, Grande Palladium, 175, CST Road, Off BKC Kalina,

Santacruz(E), Vidyanagari, Mumbai, Maharashtra, India, 400098. Tel: +91 22 67526699, Fax: +91 22 67526603 Corporate Office: F-33/3, Okhla Industrial Area, Phase-II, New Delhi-110020 Tel. +91 11 43500700, Fax: +91 11 43500735

Email: Secretarial@almondz.com, Website: www.avonmorecapital.in NOTICE OF POSTAL BALLOT Members of the Company are hereby informed that pursuant to the provision of Section 108 & 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013 as amended

("the Act") read together with the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended (Management Rules), General Circular No. 09/2024 dated September 19, 2024, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India and Circular SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/ CIR/2024/133 dated October 3, 2024 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") (hereinafter collectively referred to as "the Circulars"), Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2"), Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ("the LODR Regulations") and any other applicable law, rules, circulars, notifications and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), for seeking the approval of the Members of the Company to transact the Business as set out in the Postal Ballot Notice dated February 14, 2025 (along with the explanatory statement thereto as required under the provisions of Section 102 read with Section 110 of the Act) (hereinafter referred to as ' Postal Ballot

Notice') only by way of remote e-voting process. Pursuant to the Circulars, the Company has completed the dispatch of the Postal Ballot Notice along with the explanatory statement on Tuesday, February 25, 2025 through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / depository participant(s) as on Friday, February 14, 2025, ('Cut-Off date').

The said Notice is also available on the website of the Company www.avonmorecapital.in.

In accordance with the provisions of the Circulars, Members can vote only through evoting process. The voting rights of the Members shall be reckoned on the basis of the equity shares of the Company held by them as on the Cut-off Date. Any person who is not a shareholder of the Company as on the Cut-off Date shall treat the Postal Ballot Notice for information purposes only.

The Company has engaged the services of CDSL for the purpose of providing e-voting facility to all its Members. The e-voting facility will be available during the following

Commencement of e-voting period 9:00 a.m. IST on Thursday, February 27, 2025 Conclusion of e-voting period 5.00 p.m. IST on Friday, March 28, 2025 Friday, February 14, 2025 cut-off date for eligibility to vote

The e-voting facility will be disabled by CDSL immediately after 5.00 p.m. IST on Friday, March 28, 2025, and will be disallowed thereafter. Members who have not updated their e-mail address are requested to register the

same in respect of shares held by them in electronic form with the Depository through their Depository participant and in respect of shares held in physical form by writing to Company's Registrar and Share Transfer Agent, M/s Beetal Financial & Computer Services Private Limited either by email to beetalrta@gmail.com or by post to BEETAL HOUSE, 3rd Floor, 99, Madangir, Behind LSC, New Delhi - 110062.

The Board has appointed M/s NPS & Associates, Practising Company Secretaries

(ACS: A55529/CP No. 22069) Practicing Company Secretaries, as the scrutinizer

("Scrutinizer") for conducting the Postal Ballot / e-voting process in a fair and transparent manner. In case of any queries, Members may go through the instructions given in the Postal Ballot Notice and in case of any queries or grievances relating to e-voting. Members may Contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk evoting@cdslindia.com

or contact at 18002109911. The Scrutinizer will submit his report to the Chairman or Managing Director of the Company or any other person authorized by the Chairman and the result will be announced within 48 hours from the conclusion of e-voting period i.e. on or before 5.00 p.m. IST on Sunday, March 30, 2025, and will also be displayed on the Company's website www.avonmorecapital.in and on the website of CDSL www.evotingindia.com and communicated to the Stock Exchanges, Depository, Registrar and Share Transfer agent.

> For Avonmore Capital & Management Services Ltd Sonal

New Delhi, India Company Secretary & Compliance Officer February 25, 2025 Membership No. A57027

financialexp.epapr.in

# www. pratahkal.com हजारो विद्यार्थ्यांनी अनुभवला डोबिवलीतील जेएमएफ मेगा महाकुंभमेळा

विशेष जीवन विज्ञान, अणुव्रत प्रदर्शनी



समावेश होता.ज्यात आध्यात्मिक, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यावेळी शोभायात्रेत श्री राम, सीतामाता, लक्ष्मण व संत बनून विद्यार्थी सहभागी झाले होते. महाकुंभ मेळ्यात भारतमाता शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.अमृत स्नान, व महा गंगा आरती, आनंद बाजार, गायत्री यज्ञ,सांस्कृतिक कार्यक्रम, संगीतमय किर्तन, मठ दर्शन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी महादेवाचे बर्फशिवलिंग उभारण्यात आले होते.विद्यार्थ्यांni कुंभस्नान करून जणू काही प्रयागराज येथील कुंभमेळ्यात गेल्याचा

डोंबिवली, दि. २५ (वार्ताहर): डोंबिवली पश्चिमेकडील जाहनवीज मल्टी फाउंडेशन संचालित जन गण मन स्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय आणि वंदे मातरम पदवी महाविद्यालय, JMF मंडपम, ब्रह्मा रंगताल मैदान, JMF मधुबन बँक्वेट हॉल येथे महाकुंभ मेळ्याची प्रतिकृती साकरण्यात आली.यावेळी जानव्ही कोल्हे यांनी उपस्थिती विद्यार्थ्यांना महाकुंभचे महत्व सांगितले.भारतमाता शाळेतील विद्यार्थीही उपस्थित होते.

25 फेब्रुवारी रोजी एकादशी आणि 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी 'महाकुंभ मेळा'आयोजित करण्यात आला आहे. या जेएमएफ मेगा महाकुंभमेळ्याच्या प्रतिकृतीमध्ये पवित्र नद्यांच्या गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती आणि संगम घाट यांचे प्रतीकात्मक प्रवाह होते..यात ब्रह्माकुमारीज, अणुव्रत समिति जीवन विज्ञान मुंबई, भारत मंडपम, प्रभू सुदामादास हरे राम हरे कृष्ण, इस्कॉन, गायत्री परिवार, (महाकुंडी यज्ञ) श्री शबरी अय्यप्पा स्वामी भजन मंडली संस्था, जेएमएफचे जन गण मन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज (सीबीएसई आणि स्टेट बोर्ड), वंदे मातरम डिग्री कॉलेज आणि इतर

अनेक संस्थांचा

## नवी मुंबई विमानतळाच्या हद्दीत मांस विक्री

नवी मुंबई, दि. २५ (वार्ताहर): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीपासून फक्त ३ किमी अंतरावरील उलवे परिसरात मांस विक्री करण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी

विमानविषयक नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे. तसेच यामुळे परिसरात कावळे, घारी यासारखे पक्षी आकर्षित होत असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले. कोणत्याही विमानतळाच्या १०

प्राण्यांची कत्तल करू नये असा नियम आहे. असे असतानाही नवी मुंबई विमानतळाच्या धावपद्टीपासून ३ किमी अंतरावरील उलवे परिसरातील सेक्टर १९ येथे प्राण्यांची कत्तल

करून मांस विक्री केली जात आहे. यामुळे नागरी विमान वाहतूकविषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे. याबाबत पर्यावरणप्रेमी आणि नॅटकनेक्ट फाउंडेशनच्या बी. एन. कुमार यांनी नागरी विमान

वाहतूक मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. तसेच एअरड्रोम पर्यावरण व्यवस्थापन समितीच्या (एईएमसी) नियमावलीत विमानतळाच्या १० किमीच्या परिघात प्राण्यांची कत्तल करू नये या नियमाचा समावेश आहे, असे कुमार यांनी सांगितले दरम्यान, मांस विक्री केल्यामुळे या परिसरात कावळे, घार यांच्यासह सर्व प्रकारचे पक्षी

आकर्षित होऊ

परिसरात

शकतात. त्यामुळे

दुर्गंधीबरोबरच इतर

धोका होऊ शकतो.

पक्ष्यांना यांचा अधिक

#### जाहीर सूचना

श्रीमती रुपा रिश्मन वेद या "रुस्तमजी रीजन्सी IV सहकारी गहनिर्माण संस्था मर्यादित रुस्त इराणी मार्ग, जयवंत सावंत रोड, दहिसर (पश्चिम) मुंबई - ४०००६८ येथील पाचव्या मजल्यावरील फ्लॅ क्र. 4A-54 च्या मालक आहेत ( यापुढे "सदर फ्लॅट म्हणून संबोधित). ज्याअर्थी श्रीमती वसंतबेन प्राणजीवनदार

गोकलगांधी आणि श्रीमती रुपा रश्मिन वेद य सदर फ्लॅटच्या संयुक्त मालक होत्य (प्रत्येकी ५०%) ज्याअर्थी श्रीमती वसंतबेन प्राणजीवनदार

गोकलगांधी (माता) यांचे दिनांक १४.११.२०१४ मुंबई येथे निधन झाले श्री. प्राणजीवनदास गोकलगांधी (पिता) यांचे दिनांक ०१/०३/१९८४ रोजी मुंबई येथे निधन झाले आणि त्यांच्या पश्चात फक्त एकच कायदेशीर वारस म्हणजे श्रीमती रुपा रश्मिन वेद (माझे अशील) ह्या आहेत.

ज्याअर्थी माझ्या अशिलाने मत व्यक्तीच्या संदर्भा सदर फ्लॅट त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यासाट आवश्यक सर्व कागदपत्रे सादर केली होती आणि संस्थेच्या उपविधीनुसार सर्व औपचारिकता पृण केल्यानंतर, संस्थेने सदर फ्लॅट माझ्या अशिलाच नावे हस्तांतरित केला आहे.

ज्याअर्थी माझे अशील त्यांच्या २०% हक्क त्यांच मलगा **श्री. हर्ष रिमन वेद** यांच्या नावे दानपत्राहारे देऊ इच्छितात.

ज्याअर्थी माझे अशील आणि श्री. हर्ष रश्मिन वेद सदर फ्लॅट प्रस्तावित खरेदीदारांच्या नावे विव

कोणत्याही व्यक्तीस सदर फ्लॅटमध्ये विक्री. वारस ताबा, उत्तराधिकार, गहाण, धारणाधिकार, भाडेपट्ट दान किंवा अन्य कोणत्याही मार्गाने कोणताही हक्क मालकी, दावा किंवा हित असल्यास, त्याने/तिने त्याचे तिचे आक्षेप या सचनेच्या प्रकाशन तारखेपासन १५ दिवसांच्या आते पुरावादाखल कागदपत्रांसह अधोहस्ताक्षरीत व्यक्तीकडे लेखी स्वरूपात कळवावे अन्यथा अशा कोणत्याही दाव्यांचा विचार केला जाणा नाही आणि ते सोडन दिल्याचे आणि/किंवा त्यागल्याचे मानले जाईल. तद्नंतर कोणतेही दावे स्वीकारले जाणार नाहीत, त्या संदर्भात कोणाचाही दावा नाही आणि कोणताही दावा असल्यास तो सोडून दिल्याचे मानले जाईल.

उदय व्ही. सिंह वकील, उच्च न्यायाल कार्यालयः २/ई/३, आशीर्वाद अपार्टमेंट धनजीवाडी, राणी सती मार्ग मालाड (पूर्व), मुंबई-४०००९७ स्थळः मुंबई दिनांकः २६/०२/२०२५

### जाहीर सचना

सर्व सामान्य जनतेच्या माहितीसाठी कळविण्यात येते की. घणसोली गाव. सेक्टर क्र. ११, भूखंड क्र. ५ येथे बांधलेल्या सहाव्या मजल्यावरील सदनिका क्र. ए-२-६०१ च्या संदर्भात मे. बी अँड एम बिल्डकॉन यांच्या 'बिल्डर' म्हणून आणि श्री. सुनील गोयल यांच्या 'खरेदीदार' म्हणून दिनांक ३ सप्टेंबर, २०१३ रोजी एक करार करण्यात आला होता, ज्याचा नोंदणी क्रमांक टीएनएन-६-४०६१-२०१३, पावती क्रमांक ४६१३ आणि युनिक फ्राँकिंग क्रमांक १२१९४ आहे.

याद्वारे सूचना देण्यात येते की वरील मूळ करार हरवला/गहाळ झाला आहे आणि शोधूनही सापडत नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीला किंवा संस्थेला दिनांक ३ सप्टेंबर, २०१३ चा मूळ करार सापडला असेल किंवा त्यांच्या ताब्यात असेल त्यांनी ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या आत खालील पत्त्यावर मूळ करार परत करावा किंवा हस्तांतरित करावा.

#### डी. के. सिंह

(B. Sc. LL.B. LL.M.) अधिवक्ता उच्च न्यायालय, मुंबई

ईमेलः dharmendra\_rku@rediffmail.com मोबाईलः ९३२४९७१३२०

कार्यालय पत्ता:- सदनिका क्र. ००३, प्रेम आनंद को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, आर. के. कॉलेजसमोर, नालासोपारा स्टेशन ते द कॅपिटल मॉल रोड, नालासोपारा (पू), ता-वसई, जि-पालघर- ४०१ २०९



बँक ऑफ महाराष्ट्र

नियम- ८(१) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी) मेसर्स प्रणिती पॅकेजिंग इंडस्ट्रीज एलएलपी (कर्जदार) त्यांच्या भागीदारां मार्फत, श्री. हेमांशू श

(भागीदार) आणि श्रीमती प्रीती हेमांशू वालिया (भागीदार) कार्यालय : दुकान क्रमांक ७०५, ७ वा मजला, गोयल ट्रेड सेंटर, श्री कृष्णा नगर, शांतीवन, सोना टॉकीज जवळ, बोरिवली (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र **-** ४०००६६. २. श्री. हे<mark>मांशू शांतीलाल वालिया, (हमीदार)</mark> आर/ओ. फ्लॅट क्रमांक १०१, सॅम्प रेसिडेन्सी, प्लॉट क्रमांक २३६

५६ वा रोड, श्रेयस बिल्डिंगसमोर, टीपीएस-३, बोरिवली (पश्चिम), मंबई -४०००९२ श्रीमती प्रीती हेमांशू वालिया, (हमीदार) आर/ओ. प्लॉट क्रमांक १०१, सॅम्प रेसिडेन्सी, प्लॉट क्रमांक २३६ वा रोड. श्रेयस बिल्डिंगसमोर. टीपीएस-३. बोरिवली (पश्चिम), मंबई -४०००९२

४. श्री. हेमांशू शांतीलाल वालिया (हमीदार) मेसर्स अंबे पॅकेजिंग इंडस्ट्रीज कार्यालय : दकान क्रमांक ७०५ वा मजला, गोयल ट्रेड सेंटर, श्री कृष्णा नगर, शांतीवन, सोना टॉकीज जवळ, बोरिवली (पूर्व), मुंबई महाराष्ट - ४०००६६.

न्याअर्थी, वित्तीय मालमत्तेचे सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकृत अधिकारी म्हणून आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८ सह वाचलेल्या कलम १३ च्या उपकलम (२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, २३.०९.२०२४ रोजी डिमांड नोटीस जारी केली आहे ज्यामध्ये कर्जदारांना (१) प्र<mark>णिती पॅकेजिंग इंडस्ट्रीज एलएलपी</mark>ने त्यांच्या भागीदारांद्वारे – (१) श्री हिमांशू शांतीलाल वालिया आणि (२) प्रीती हिमांश वालिया यांना सचन मिळाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत खाली नमूद केलेली रक्कम पूर्णपणे परतफेड करण्याचे आवाहन केलं

कर्जदारांना/जामीनदारांना बँकेकडे थकबाकी भरण्याचे आवाहन करणारी नोटीस हस्तलिखित/नोंदणीकृत एडी पोस्टद्वा गठवण्यात आली होती. कर्जदारांना/जामीनदारांनी रक्कम परत करण्यात अयशस्वी झाल्यामुळे, कर्जदारांना, जामीनदारांना आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येत आहे की १९/०२/२०२५ रोजी सदर कायद्याच्या कलम् १३ (४) आणि सदर नियमांच्या नियम ८ अंतर्गत त्यांना/तिला मिळालेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्ण केलेल्या मालमत्तेचा **प्रतीकात्मक ताबा** अधीन आहे.

कर्जदारांना/जामीनदारांना आणि सर्वसाधारण जनतेला विशेषतः सदर मालमत्तेशी व्यवहार करू नयेत अशी ताकीट एयात येत आहे आणि मालमत्तेशी संबंधित कोणत्याही व्यवहारावर वर उल्लेख केलेल्या रकमेसाठी बँक ऑप महाराष्ट्रकडून शुल्क आकारले जाईल.

#### (स्थावर मालमत्तेचे वर्णन)

अनु	. कर्जदार/जामीनदारांचे	प्रतिभूत मालमत्तेचे विवरण	L
व्रह.	नाव	(स्थावर मालमत्ता)	L
۶.	प्रणिती पॅकेजिंग इंडस्ट्रीज	(अ) सर्व यंत्रसामग्री आणि यंत्रसामग्री युनिट्सचा संच एकत्रित करून साइटवर	L
	एलएलपी त्यांच्या	पडलेला एकच युनिट तयार करणे साई डब्ल्यूजे१५०–१८००–२ टाईप पाच	L
	भागीदारांद्वारे	लेयर शुद्धिपत्रक लाईन मशीन व संबंधित इन्ट्रमेंट्स/ डिव्हाईज/ फिटींग्ज व	L
	(१) श्री. हिमांशू	फिक्सचर यांच्यासह संल्गन. डीपीएमसी कार्बन पंचींग, क्रिजींग, कटिंग व	L
	शांतीलाल वालिया आणि	एम्बोसींग मशीन यांच्यासह एक फीड व डिलीवरी टेबल, टू चेसीस-कम्प्लीट	L
	(२) प्रीती हिमांशू वालिया	ईलेक्ट्रोमॅमेटिक क्लट्च व ब्रेक व डीआरएमएस एसएस पंचींग प्लेट आदी	L
	•	ट्रान्सफॉर्मर साईड एचटी टू पोल स्ट्रक्चर व फिक्सचर संलग्न अर्थात स्टॉक व	ı
		बुक डेब्ट्स (स्टॉक मीन्स व स्टॉक इन ट्रान्जीट, स्टॉक फॅक्टरी युनिट जागा व	L
		स्टॉक अंडर उत्पादन व विक्री व वितरण यांची उपलब्धता).	ı

लेङ्जर उर्वरित रु. ४२४४९४८२.९३ + यूएआय ७४८१६१.२४ + व्याज १०.८०% + दंडात्मक व्याज २% थकि रक्कम दि. १८.०९.२०२४ पासून

**खाते क्र. ६०३६४७६०६८५** लेंड्जर उर्वरित रु. ४५५९१९.६८ + यूएआय १०३९७.३६ + व्याज ९.२५% दंडात्मक व्याज २% थिकत रक्कम दि. १८.०९.२०२४ पासून.

**खाते क्र. ६०४३७१०५९८७** लेङ्जर उर्वरित रु. ७६००००० + यूएआय २२२२८०.५७ + व्याज ९.२५%

दंडात्मक व्याज २% थिकत रक्कम दि. १८.०९.२०२४ पासून. खाने क. ६०३x६३९८२०५ लेडजर उर्वरित रु. २०८०x५३२.x२ + यणआय ८०९१x८.७५ + व्याज १२.०५%

+ दंडात्मक व्याज २% थिकत रक्कम दि. १८.०९.२०२४ पासून. सही/- प्राधिकृत अधिकारी

#### $\ggg$ **MAHA**TRANSCO

### E- TENDER 3rd CALL NOTICE

MSETCL invites online bids (E-Tender) from registered contractors agencies on Mahatransco E-Tendering website https://srmetender.mahatransco.in/ for following works

Sr. No.			Due date & Time (Hrs.) for submission & Opening of Tender		
1	7000034724	SE/EHV/O&M/CIR/KLW/TECH/ Ten-51 (3 <sup>rd</sup> Call)/24-25	Tender Downloading Dates & time. Tender Sale period.		
		overhauling of 145kV CGL make 120-SFM-32B type Circuit Breaker	From Dt: 26.02.2025, 00:00 Hrs to Dt. 08.03.2025, 09:59 Hrs		
			Technical Opening: - Dt.08.03.2025 at 10: 00 Hrs (Onwards if possible)		
			Commercial Opening: - Dt. 08.03.2025 at 15:00 Hrs (Onwards if possible)		
		Tender Fee	Rs. 500 + GST		
		Estimated Cost	Rs. 45,51,570.00/-		
Conta	ontact Person Executive Engineer / Dy. Exe. Engineer (O) Tel No. 8850013714 / 7506379055				

Sd/ SUPERINTENDING ENGINEER

Note: All eligible Supplier / Contractors are mandated to get enrolled on SRM E-Tenders (New) portal of



MSETCL MSETCL

#### महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र शासन अंगिकृत)

मुदतवाढ सूचना

ई निविदा सूचना क्र. ७२/२०२४-२०२५ (मुंबई) करीता

दिनांक १३/०२/२०२५ रोजी दैनिक प्रहार, मुंबई, दैनिक फ्रिप्रेस जरनल, मुंबई, दैनिक प्रातःकाल, रायगड या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या वरील ई निविदा सुचनेतील खालील कामांकरीता ई निविदा शासनाच्या https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर

	प्रपलब्धतेबाबत मुदतवाढ सूचना देण्यात येत आहे.				
अ.	कामाचेनांव	अंदाजित रक्कम			
क्र.					
9	पेण अलिबाग रिजन पाणीपरवता योजनेची देखभाल व दरूरती. पोयनाड येथीलजलशब्दीकरण	₹			

उपरोक्त कामांकरीता निविदा प्रपत्र दिनांक ०६/०३/२०२५ पर्यंत शासनाच्या https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असतील

केंद्राच्या खराब झालेल्या पोर्च क्षेत्राची दुरुस्ती करणे जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरामध्ये विविध

ज्या निविदाधारकांनी यापूर्वी आपली निविदा भरली असेल अथवा अपलोड केली असेल, त्यांनी निविदेमध्ये बदल करुन किंवा बदल न करता सदर निविदा पुन्हा भरणे आवश्यक आहे, याची कृपया नोंद घ्यावी, अशा कंत्राटदारांनी शुद्धिपत्रकानंतर जर निविदा पुन्हा भरली नाही अथवा अपलोड केली नाही तर त्यांचा देकार सदर स्पर्धात्मक निविदेतून आपोआप बाद होईल.

सदर निविदा सूचनेत इतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

फॉर्म ए - सार्वजनिक अधिसूचना (दिवाळखोरी व कर्जबाजारीपणा बोर्ड ऑफ इंडिया

(व्हॉलंटरी परिसमापन प्रक्रिया) विनियमन २०१७ च्या विनियमन १४)

	संबंधित विवरण				
ξ	कॉर्पोरेट व्यक्तींचे नाव	एसके इन्वेस्टमेंट ॲडवायजर्स प्रायव्हेट लिमिटेड			
?	कॉर्पोरेट व्यक्तीची संबंधित तारीख	१८.०५.२००७			
ş	समाविष्ट/ नोंदणीकृत कॉर्पोरेट व्यक्तींचे प्राधिकरण	कंपनीचे निबंधक - मुंबई (कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय)			
ś	कॉर्पोरेट व्यक्तींचे कॉर्पोरेट आयडेंटिटी क्रमांक/ मर्यादित दायित्व ओळख क्रमांक	U67190MH2007PTC170953			
^	कॉर्पोरेट व्यक्तींचे प्रमुख कार्यालय (जर काही असल्यास) व नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता	७९३/बी, फ्लॅट क्र. १, कृष्ण निवास, ३ रा रोड, खार, मुंबई, महाराष्ट्र भारत ४०० ०५२.			
411	कॉर्पोरेट व्यक्तींची परिसमापन सुरुवात तारीख	२४ फेब्रुवारी, २०२५			
9	परिसमापन यांचे नोंटणीकरण क्रमांक व नाव, पत्ता, ईमेल आयडी, दूष्घ्वनी क्रमांक	नाव : श्री. भरत रमाकांत उपाध्याय. नॉदणीकरण क्र. : आयबीबीआय/आयपीए-००२/१पी- एन००१२०/२०१७-१८/१०२८१ पत्ता : ५०७, स्कायलाईन वेल्थ स्पेस, ५ वा मजला, सी२ विंग, स्कायलाईन ओआसीस कॉम्प्लेक्स, प्रीमीअर रोड, विद्याविहार स्टेशनजवळ, घाटकोपर - पश्चिम, मुंबई ४०० ०८६. ईमेल आयडी : BRUPADHYAY@HOTMAIL.COM/ BRUPADHYAY.IRP@GMAIL.COM मो. क्र. +१९ ९८३३२८४४८३			
6	दाव्यांच्या सादरीकरणाकरिता अंतिम तारीख	२६ मार्च, २०२५			

नुचना याद्वारे देण्यात येते की, एसके इन्वेस्टमेंट ॲडवायजर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासह दिवाळखोरी ठराव प्रक्रियेच

रसके इन्वेस्टमेंट ॲडवायजर्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे भागधारक यांना याद्वारे सुचित करण्यात येते की त्यांनी त्यांचे दा गुरावे **दि. २६ मार्च, २०२५** रोजी बाब ७ संबंधात खालील निर्देशित पत्त्यावर परिसमापक यांना सादर करावे. वित्तीय धनको यांनी त्यांचे दावे ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत त्यांचे पुरावे यांच्यासह सादर करावे. सर्व अन्य धनको यांन यक्तीश: दावे सादर करावे व पोस्ट वा ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात सादर करावे

सादरीकरण करण्यास अपयश तसेच दाव्यांचे चुकीचे पुरावे सादर केल्यास त्यावर दंड आकारण्यात येईल

#### CAPITAL PROTECTING INVESTING FINANCING ADVISING

नोंदणीकृत कार्यालय: इंडियन रेयॉन कंपाउंड, वेरावल, गुजरात ३६२ २६६

**शाखा कार्यालय :** आदित्य बिर्ला हाउसिंग फायनान्स लिमिटेड, ८ वा मजला, जी कॉर्प, टेक पार्क घोडबंदर रोड, कासारवडवली, ठाणे (पश्चिम) ४०० ६१५

### सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ९(१)

सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत आदित्य बिर्ला हाउसिंग फायनान्स लिमिटेड यांच्याकरिता प्रभारित स्थावर मालमत्तेची खाजगी टिटी मार्फत विक्री (सरफैसी कायदा). अधोहस्ताक्षरीत आदित्य बिर्ला हाउसिंग फायनान्स लिमिटेड (एबीएचएफएल म्हणून यापुढे संदर्भित

प्राधिकत अधिकाऱ्यांनी स्थावर मालमत्ता धारक **सर्व तो भाग व भखंड असलेला जागा धारक दकान** क्र. २. मोजमापित २५० चौ. फट (बिल्ट अप) क्षेत्रफळ अर्थात २३.२३ चौ. मीटर (बिल्ट अप) क्षेत्रफळ. तळ मजला. ए विंग. नीलकंठ अपार्टमेंट येथील मालमत्ता धारक सर्व्हे क्र. २४ हिस्सा क्र. ४. गाव नांदिवली, तफें अंबरनाथ येथील नांदिवली, अंबरनाथ, तालका कल्याण जिल्हा ठाणे येथील नांदिवली येथील मर्यादेतील अंबरनाथ, तालूका कल्याण व जिल्हा ठाणे येथील नांदिवली ग्रामपंचायत येथील मर्यादेतील व नोंदणीकरण जिल्हा ठाणे व उप जिल्हा कल्याण ठाणे, महाराष्ट्र ४२१ ३०६ (यापुढे प्रतिभूत मालमत्ता म्हणून संदर्भित) असलेल्या सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल असेटस ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत अनुच्छेद १३(४) अंतर्गत (यापुढे सरफैसी कायदा २००२ म्हणून संदर्भित) असून एबीएचएफएल च्या नावे प्रतिभूत केली होती व वित्तीय सहायता थिकत रक्कम रु. १२,३१,४९०/-(रु. बारा लाख एकतीस हजार चारशे नव्वद मात्र) अनुसार पुढील व्याज व अन्य खर्च यांचे प्रदान कर्जदार/ सह-कर्जदार तोहित सुल्तान सैयद व नसरीन मुबारक खान (यापुढे कर्जदार/ सह-कर्जदार म्हणून संदर्भित) असलेल्या रक्कमेचे प्रदान करावे.

आम जनतेच्या लिलाव/ ई-लिलाव प्रतिभूत मालमत्तेच्या संबंधात कसूर झाल्यास अधोहस्ताक्षरित सरफैसी कायदा, २००२ च्या तरतूदी अंतर्गत खाजगी ट्रिटी मार्फत विक्रीच्या मार्फत प्रतिभूत मालमत्तेच्या संबंधात प्रतिभूत व्याजाने करतील. प्राधिकृत अधिकारी यांनी वरील निर्देशित प्रतिभूत मालमत्तेची खरेदी प्रस्तावित खरेदीदार यांच्याकडून स्वारस्यांची अभिव्यक्ती मार्फत करावी. आता प्राधिकृत अधिकारी याद्वारे सूचना देण्यात येते की, सदर प्रतिभूत मालमत्तेची खाजगी ट्रिटी मार्फत सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ८ व ९ अंतर्गत मालमत्तेची विक्री होईल विक्री जशी आहे जेथे आहे तत्त्वावर व जशी आहे जी आहे तत्त्वावर व जेथे कठे आहे आधाराव दि. २०.०३.२०२५ रोजी वा पूर्वी रक्कम **रु. १२,३१,४९०/**– **(रु. बारा लाख एकतीस हजार चार**शे नव्यद मात्र) अनुसार एबीएचएफएल यांच्या संबंधात कर्जदार / सह-कर्जदार यांच्या संबंधात करण्यात येईल. प्रतिभूत मालमत्तेचे राखीव मूल्य रु. ७,००,०००/- (रु. सात लाख मात्र) निश्चित आहे. कर्जदार/ सह-कर्जदार यांना याद्वारे सूचित करण्यात येते की, सर्व आवश्यक माहिती सरफैसी कायदा २००२ च्या तरतूदी अंतर्गत व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या अनुसार लागू असेल

व एबीएचएफएल हे सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ८(५) च्या तरतूदी अंतर्गत विहित अनुसार खाजगी आधारावर खालील निर्देशित मालमत्तेची प्रतिभूत मालमत्तेची विक्री पुढे कर्जदार/ सह-कर्जदार यांचे लक्ष वेधून घेण्यात येते की, सरफैसी कायदा, २००२ च्या अनुच्छेद

१३ च्या उप-अनुच्छेद (८) च्या तरत्दी अंतर्गत वेळोवेळी उपलब्ध प्रतिभत मालमत्तेचे कपात करण्यात येईल.

दिनांक: 26.02.2025 प्राधिकत अधिकारी

आदित्य विर्ला हाउसिंग फायनान्स लिमिटेड

## almondz

अलमोंडुझ ग्लोबल सीक्युरिटीज लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: लेव्हल-५, ग्रँड पॅलेडियम, १७५, सीएसटी रोड, ऑफ बीकेसी कलिना, सांताक्रूझ (पूर्व), विद्यानगरी, मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४०००९८, भारत दरध्वनी: +९१ २२ ६६४३७६००, फॅक्स: +९१ २२ ६६४३७७०० कॉर्पोरेट कार्यालय : एफ-३३/३, ओखला औद्योगिक क्षेत्र, फेज-२, नवी दिल्ली-११००२०

दूरध्वनी: +९१ ११ ४३५००७००, फॅक्स: +९१ ११ ४३५००७३५ सीआयएन: L74899MH1994PLC434425 र्डमेल: Secretarial@almondz.com वेबसाइट : www.almondzglobal.com

टपाली मतदानाची सूचना कंपनीच्या सदस्यांना येथे कळविण्यात येते की, कलम १०८ आणि १९० आणि कंपनी कायदा, २०१३

च्या इतर लागू तरतुर्दीनुसार, सुधारित (**कायदा**) आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ सह सुधारित (मॅनेजमेंट नियम) एकत्रितपणे वाचले जातात, भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने **१९ सप्टेंबर २०२४** रोजी जारी केलेले सामान्य परिपत्रक क्रमांक ०९/२०२४ आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी केलेले परिपत्रक सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२४/१३३ अंतर्गत (यापुढे एकत्रितपणे सर्क्युलर अनुसार), इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (एसएस-२) द्वारे जारी केलेल्या सर्वसाधारण बैठकींवरील सचिवीय मानक, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्रस) रेग्युलेशन्स, २०१५ चे रेग्युलेशन ४४, सुधारित (एलओडीआर विनियमन) आणि इतर कोणतेही लागू कायदे, नियम, परिपत्रके, अधिसूचना आणि नियम (सध्या लागू असलेल्या कोणत्याही वैधानिक सुधारणा किंवा पुनर्अधिनियमांसह), केवळ रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेद्वारे **१२ फेब्रुवारी २०२५** रोजीच्या पोस्टल बॅलट नोटिसमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय करण्यासाठी कंपनीच्या सदस्यांची मान्यता मिळविण्यासाठी (कायद्याच्या कलम १९० सह वाचलेल्या कलम १०२ च्या तरतुदींनुसार आवश्यक असलेल्या स्पष्टीकरणात्मक विधानासह) (यापुढे पोस्टल बॅलट नोटिस म्हणून संदर्भित). परिपत्रकांनुसार, कंपनीने मंगळवार, २५ फेब्रुवारी २०२५ रोजी स्पष्टीकरणात्मक विधानासह पोस्टल मतदान सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे ज्यांचे ईमेल पत्ते शुक्रवार, १४ फेब्रुवारी २०२५ (कट-ऑफ तारीख) रोजी कंपनी / डिपॉझिटरी सहभागीकडे नोंदणीकृत आहेत.

सदर सूचना कंपनीच्या www.almondzglobal.com वोबसाइटवर देखील उपलब्ध आहे. परिपत्रकांनुसार, सदस्य फक्त ई-मतदान प्रक्रियेद्वारे मतदान करू शकतात. सदस्यांचे मतदानाचे हक्क कट-ऑफ तारखेला त्यांच्याकडे असलेल्या कंपनीच्या इक्विटी शेअर्सच्या आधारावर मोजले जातील कट-ऑफ तारखेला कंपनीचा भागधारक नसलेली कोणतीही व्यक्ती पोस्टल मतदान सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने मानेल.

कंपनीने तिच्या सर्व सदस्यांना ई–मतदान सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने सीडीएसएलच्या सेवा नियुक्त केल्या आहेत. ई-मतदान सुविधा पुढील कालावधीत उपलब्ध असेल:

ई-मतदान कालावधीची सुरुवात	गुरुवार दि. २७ फेब्रुवारी, २०२५ रोजी स. ९.०० वा. भाप्रवे
ई–मतदान कालावधीची समाप्ती	शुक्रवार, दि. २८ मार्च, २०२५ रोजी ५.०० वा. भाप्रवे
मतदानासाठी पात्रतेची अंतिम तारीख	शक्रवार, १४ फेब्रवारी २०२५ रोजी

ई-मतदान सविधा सीडीएसएल द्वारे शक्रवार दि. २८ मार्च २०२५ रोजी भारतीय वेळेनसार सायंकाळी ५,०० वाजता भारतीय वेळेनुसार लगेचच सीडीएसएलद्वारे ई-मतदान सुविधा बंद केली जाईल आणि त्यानंतर ती रद्द केली जाईल ज्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता अपडेट केलेला नाही त्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीमार्फत डिपॉझिटरीकडे इलेक्टॉनिक स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या बाबतीत आणि प्रत्यक्ष स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या बाबतीत . कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, मेसर्स बीटल फायनान्शियल अँड कॉम्प्युटर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना beetalrta@gmail.com या ईमेल पत्त्यावर किंवा बीटल हाऊस, तिसरा मजला, ९९, मदनगीर एलएससीच्या मागे, नवी दिल्ली - ११००६२ या पत्त्यावर पोस्ट करून नोंदणी करावी अशी विनंती आहे. बोर्डाने मेसर्स अंशू गुप्ता ॲन्ड कंपनी, कंपनी सेक्रेटरीज (एफसीएस : ४१२३/सीपी क्र. ६६४६) प्रॅक्टिसिंग कंपर्न

सेक्रेटरीज यांची पोस्टल बॅलट / ई-व्होटिंग प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी स्क्रूटिनायझ (स्क्रटिनायझर) म्हणन नियक्ती केली आहे. कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, सदस्य पोस्टल बॅलट नोटिसमध्ये दिलेल्या सूचना आणि ई-व्होटिंगशी संबंधित

कोणत्याही प्रश्न किंवा तक्रारींच्या बाबतीत ते पाह् शकतात. सदस्यांनी helpdesk.evoting@cdslindia com वर विनंती पाठवन किंवा १८००२१०९९११ वर संपर्क साधन हेल्पडेस्कशी संपर्क साध शकता. स्क्रुटिनायझर आपला अहवाल कंपनीच्या अध्यक्ष किंवा व्यवस्थापकीय संचालकांना किंवा अध्यक्षांनी अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीला सादर करेल आणि निकाल ई-व्होटिंग कालावधी संपल्यापासून ४८ तासांच्य

आत म्हणजेच रविवार, ३० मार्च २०२५ रोजी संध्याकाळी ५,०० वाजता वर किंवा त्यापर्वी जाहीर केला जाईल आणि तो कंपनीच्या वेबसाइट www.almondzglobal.com आणि सीडीएसएलच्या वेबसाइट www evotingindia.com वर देखील प्रदर्शित केला जाईल आणि स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरी, रजिस्ट्रार आणि शेअर टान्सफर एजंटला कळवला जाईल. अलमोंड्झ ग्लोबल सीक्युरिटीज लिमिटेडकरि

नवी दिल्ली, भारत

२५ फेब्रुवारी, २०२५

(अजय प्रताप) गंचालक विधी व कॉपोरेट अफेअर्स व कंपनी सचिव डीआयएन : १०८०५७७५

#### दिंडोशी येथील मुंबई शहर नागरी न्यायालयात बोरिवली विभाग मुंबई

सारांश खटला क्रमांक २६३ /२०१५

वैधानिक महामंडळ आणि तिचे कॉर्पोरेट केंद्र मॅडम कामा रोड, नरिमन पॉइंट, मंबई ४०००२१ येथे आहे आणि तिची शाखा ९० फट रोड. ठाकूर कॉम्प्लेक्स शाखा, दुकान क्रमांक ४२९, जास्मिन को-ऑप हाऊसिंग नोसायटी लिमिटेड, कांदिवली (पूर्व), मुंबई येथे आहे आणि इतरांसह एक पुनर्प्राप्ती केंद्र आहे, ज्याला स्मॉल अँड मीडियम एंटरप्रायझेस सेंटर (एसएमईसी), बोरिवली (१५५२१), पहिला मजला, लॅंडमार्क बिल्डिंग, एस.व्ही. रोड, पेटोल पंप जवळ, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ म्हणून ओळखले जाते,

त्याच्या सहाय्यकाद्वारे. व्यवस्थापक श्री. मयूर वसंत नागपुरे

जीतेंद्र मिश्रा

श्री. केयू–डॉस एंटरप्रायझेस त्याच्या प्रोप्रायटर श्रीमती सुचिता एस. पांचाळ यांच्याकडून, एक प्रौढ, भारतीय रहिवासी, स्थानिक: व्यवसायाचा पत्ता प्लॉट क्रमांक: १.२ माजिवली गोवा, ग्रेट एस्केप रिसॉर्ट जवळ, परुलनाका, वाजेश्वरी रोड, विरार पूर्व, पालघर: ४०१२०४. **कारखाना पत्ता** सर्व्हे क्रमांक ८०, हिस्सा क्रमांक १२८४,

किनी कंपाउंड व्हिलेज खैरे पाडा विरार पूर्व, पालघर: ४०१३०५. निवास स्थान पत्ता फ्लॅट क्रमांक बी/१०८,सूरज अपार्टमेंट, जांगिड इस्टेट रोड, हेतल पार्क मिरारोड समोर (पूर्व), ठाणे-४०११०७ २. श्री सुरेश तुकाराम पांचाळ, प्रौढ रहिवासी वस्ती: व्यवसायाचा पत्ता जी-१ कोकण सम्राट को-ऑप.गृहनिर्माण सोसायटी, कोकण नगर, जोगेश्वरी (पूर्व)

२६/०२/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता/ दूपारी २.४५ वाजता, गुन्हा क्रमांक २ मध्ये अध्यक्ष असलेल्य माननीय न्यायालयासमोर हजर केले जाईल. उपरोक्त नावाच्या वादीने सवलतींसाठी. अ. प्रतिवादीला १३/०२/२०१५ पासून पूर्ण आणि अंतिम देयकापर्यंत, वादींना **रु. ४,२४,५६७/– (रुपये चार लाख** चोवीस हजार पाचशे सदसष्ट फक्त) अतिरिक्त व्याजासह १३.५०% वार्षिक रक्कम देण्याचे आदेश देण्यात यावेत

लक्षात घ्या की, वादींनी सन्मा. न्यायालय कोर्ट एच. एच. जे. श्री./श्रीम. मोहिउद्दीन एम. ए. यांच्या समक्ष वादील

जसे की येथे एक्झिबीट एफ या दाव्याच्या तपशीलात अधिक स्पष्टपणे नमूद केले आहे. (ब) प्रतिवादीला कपया दाव्याची किंमत देण्याचे आदेश देण्यात यावेत आणि निर्देश देण्यात यावेत (क) खटल्याचे स्वरूप आणि परिस्थितीनुसार आवश्यक असलेल्या इतर आणि अधिक सवलतींसाठी माझ्या सहीने आणि या सन्मा. न्यायालयाच्या शिक्क्याने दिलेले

दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी शहर दिवाणी न्यायालय येथे ७ जानेवारी २०२५

वादीचे वकील, त्यांचा पत्ता पहिला मजला, गायत्री चेंबर, २०/२७ डॉ. व्ही. बी. गांधी मार्ग, (फोर्ब स्ट्रीट) फोर्ब्स बिल्डिंगसमोर, काळाघोडा, फोर्ट, मुंबई-४०००२३.

सही/-

**श्री. केयू-डॉस एंटरप्राइजेस,** फ्लॅट क्रमांक बी/१०८, सूरज अपार्टमेंट्स, जांगिड इस्टेट रोड, हेतल पार्क मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०७

## PROTECTING INVESTING FINANCING ADVISING

नोंदणीकृत कार्यालय: इंडियन रेयॉन कंपाउंड, वेरावल, गुजरात ३६२ २६६

**णाखा कार्यालय :** आदित्य बिर्ला हाउसिंग फायनान्स लिमिटेड, ८ वा मजला, जी कॉर्प, टेक पार्क घोडबंदर रोड कासारवडवली, ठाणे (पश्चिम) ४०० ६१५

#### सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ९(१)

सीक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल असेटस ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सिक्यरिट इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत आदित्य बिर्ला हाउसिंग फायनान्स लिमिटेड यांच्याकरिता प्रभारित . स्थावर मालमत्तेची खाजगी ट्रिटी मार्फत विक्री (सरफैसी कायदा).

अधोहस्ताक्षरीत आदित्य बिर्ला हाउसिंग फायनान्स लिमिटेड <mark>(एबीएचएफएल</mark> म्हणून यापुढे संदर्भित् प्राधिकृत अधिकाऱ्यांनी स्थावर मालमत्ता धारक **सर्व तो भाग व भूखंड असलेला जागा धारक** फ्लॅट क्र. २०३, दुसरा मजला, बी विंग, मोजमापित ४६६ चौ. फूट बिल्ट अप क्षेत्रफळ ;मारत युनिव्हर्सल को–ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात, बांधकामित जमिन धारक . नर्व्हे क्र. ७१, हिस्सा क्र. पी, मौजे नांदिवली, तालूका कल्याण, जिल्हा ठाणे येथील गेंदणीकरण जिल्हा ठाणे येथील व उप नोंदणीकरण जिल्हा कल्याण येथील मर्यादेतील, ठाणे, महाराष्ट्र ४२१ २०१ व सीमा : उत्तरेस : चाळ, दक्षिणेस : सेंट थॉमस रोड, पूर्वेस : ए विंग, **गश्चिमेस : वरद विनायक रेसिडन्सी** (यापुढे **प्रतिभूत मालमत्ता** म्हणून संदर्भित) असलेल सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत अनुच्छेद १३(४) अंतर्गत (यापुढे **सरफैसी कायदा २००२** म्हणून संदर्भित) असून एबीएचएफएल च्या नावे प्रतिभूत केली होती व वित्तीय सहायता थिकत रक्कम ह. <mark>१२,०४,१६४/- (ह. बारा लाख चार हजार एकशे चौंसष्ट मात्र)</mark> अनुसार पुढील व्याज व अन्य खर्च यांचे प्रदान कर्जदार/ सह–कर्जदार **बालभद्र श्रीधर साह व सावित्री बालभद्र साह** (यापुढे कर्जदार/ सह–कर्जदार म्हणून संदर्भित) असलेल्या रक्कमेचे प्रदान करावे.

आम जनतेच्या लिलाव/ ई-लिलाव प्रतिभृत मालमत्तेच्या संबंधात कसर झाल्यास अधोहस्ताक्षरि सरफैसी कायदा, २००२ च्या तरतुदी अंतर्गत खाजगी टिटी मार्फत विक्रीच्या मार्फत प्रतिभृत मालमत्तेच्या संबंधात प्रतिभृत व्याजाने करतील. प्राधिकृत अधिकारी यांनी वरील निर्देशित प्रतिभृत मालमत्तेची खरेदी प्रस्तावित खरेदीदार यांच्याकडन स्वारस्यांची अभिव्यक्ती मार्फत करावी. आता प्राधिकत अधिकारी याद्वारे सुचना देण्यात येते की. सदर प्रतिभत मालमत्तेची खाजगी टिटी मार्फत सीक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ८ व ९ अंतर्गत मालमत्तेची विक्री होईल विक्री जशी आहे जेथे आहे तत्त्वावर व जशी आहे जी आहे तत्त्वावर व जेथे कठे आहे आधाराव दि. २०.०३.२०२५ रोजी वा पूर्वी रक्कम रु. १२,०४,१६४/**– (रु. बारा लाख चार हजार एकशे चौंस**ष्ट मात्र) अनुसार एबीएचएफएल यांच्या संबंधात कर्जदार/ सह-कर्जदार यांच्या संबंधात करण्यात येईल प्रतिभृत मालमत्तेचे राखीव मुल्य रु. ९,००,०००/- (रु. नउ लाख मात्र) निश्चित आहे.

२००२ च्या तरतूदी अंतर्गत व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या अनुसार लागू असेल व एबीएचएफएल हे सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ८(५) च्या तरतूदी अंतर्गत विहित अनुसार खाजगी आधारावर खालील निर्देशित मालमत्तेची प्रतिभूत मालमत्तेची विक्री करण्यात येईल.

कर्जदार/ सह–कर्जदार यांना याद्वारे सूचित करण्यात येते की, सर्व आवश्यक माहिती सरफैसी कायदा

पुढे कर्जदार/ सह-कर्जदार यांचे लक्ष वेधून घेण्यात येते की, सरफैसी कायदा, २००२ च्या अनुच्छेत १३ च्या उप–अनुच्छेद (८) च्या तरतूदी अंतर्गत वेळोवेळी उपलब्ध प्रतिभूत मालमत्तेचे कपात करण्यात येईल

पाधिकत अधिकारी दिनांकः 26.02.2025 आदित्य बिर्ला हाउसिंग फायनान्स लिमिटेड

# almondz

#### एव्हॉनमोर कॅपिटल अँड मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड सीआयएन : L67190MH1991PLC417433

नोंदणीकृत कार्यालय: लेव्हल-५, ग्रँड पॅलेडियम, १७५, सीएसटी रोड, ऑफ बीकेसी कलिना, सांताक्रूझ (पूर्व) विद्यानगरी, मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४०००९८. दूरध्वनी: +९१ २२ ६७५२६६९९, फॅक्स: +९१ २२ ६७५२६६०३ कॉर्पोरेट कार्यालय : एफ-३३/३, ओखला औद्योगिक क्षेत्र, फेज-२, नवी दिल्ली-११००२०

दरध्वनी: +९१ ११ ४३५००७००, फॅक्स: +९१ ११ ४३५००७३५ ईमेलः Secretarial@almondz.com वेबसाइट : www.avonmorecapital.in टपाली मतदानाची सूचना

कंपनीच्या सदस्यांना येथे कळविण्यात येते की, कलम १०८ आणि ११० आणि कंपनी कायदा, २०१३ च्या इतर लागू तरतुर्दीनुसार, सुधारित (कायदा) आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ सह सधारित (मॅनेजमेंट नियम) एकत्रितपणे वाचले जातात. भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने १९ सप्टेंबर २०२४ रोजी जारी केलेले सामान्य परिपत्रक क्रमांक ०९/२०२४ आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी केलेले परिपत्रक सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२४/१३३ अंतर्गत (यापुढे एकत्रितपणे सर्क्युलर अनुसार), इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (एसएस-२) द्वारे जारी केलेल्या सर्वसाधारण बैठकींवरील सचिवीय मानक, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ चे रेग्युलेशन ४४, सुधारित (**एलओडीआर विनियमन)** आणि इतर कोणतेही लागू कायदे, नियम, परिपत्रके, अधिसूचना आणि नियम (सध्या लागू असलेल्या कोणत्याही वैधानिक सुधारणा किंवा पुनर्अधिनियमांसह), केवळ रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेद्वारे १४ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या पोस्टल बॅलट नोटिसमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय करण्यासाठी कंपनीच्या सदस्यांची मान्यता मिळविण्यासाठी (कायद्याच्या कलम ११० सह वाचलेल्या कलम १०२ च्या तरतुर्दीनुसार आवश्यक असलेल्या स्पष्टीकरणात्मक विधानासह) (यापुढे पोस्टल बॅलट नोटिस म्हणून संदर्भित). परिपत्रकांनुसार, कंपनीने मंगळवार, २५ फेब्रुवारी २०२५ रोजी स्पष्टीकरणात्मक विधानासह पोस्टल मतदान सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे ज्यांचे ईमेल पत्ते शुक्रवार १४ फेब्रुवारी २०२५ (कट-ऑफ तारीख) रोजी कंपनी / डिपॉझिटरी सहभागीकडे नोंदणीकृत आहेत. सदर सूचना कंपनीच्या www.avonmorecapital.in वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. परिपत्रकांनुसार, सदस्य फक्त ई-मतदान प्रक्रियेद्वारे मतदान करू शकतात. सदस्यांचे मतदानाचे हक्क

कट-ऑफ तारखेला कंपनीचा भागधारक नसलेली कोणतीही व्यक्ती पोस्टल मतदान सचना केवळ माहितीच्या उद्देशाने मानेल. कंपनीने तिच्या सर्व सदस्यांना ई-मतदान सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने सीडीएसएलच्या सेवा नियुक्त

कट-ऑफ तारखेला त्यांच्याकडे असलेल्या कंपनीच्या इक्रिटी शेअर्सच्या आधारावर मोजले जातील

ई-मतदान कालावधीची सुरुवात	गुरुवार दि. २७ फेब्रुवारी, २०२५ रोजी स. ९.०० वा. भाप्रवे
ई-मतदान कालावधीची समाप्ती	शुक्रवार, दि. २८ मार्च, २०२५ रोजी ५.०० वा. भाप्रवे
मतदानासाठी पात्रतेची अंतिम तारीख	शकवार, १४ फेब्रवारी २०२५ रोजीअ

केल्या आहेत. ई-मतदान सुविधा पुढील कालावधीत उपलब्ध असेल:

ई-मतदान सविधा सीडीएसएल द्वारे शक्रवार दि. २८ मार्च २०२५ रोजी भारतीय वेळेनसार सायंकाळी ५.०० वाजता भारतीय वेळेनुसार लगेचच सीडीएसएलद्वारे ई-मतदान सुविधा बंद केली जाईल आणि त्यानंतर ती रद्द केली जाईल

ज्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता अपडेट केलेला नाही त्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीमार्फत डिपॉझिटरीकडे इलेक्टॉनिक स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या बाबतीत आणि प्रत्यक्ष स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या बाबतीत . कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, मेसर्स बीटल फायनान्शियल अँड कॉम्प्यूटर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना beetalrta@gmail.com या ईमेल पत्त्यावर किंवा बीटल हाऊस, तिसरा मजला, ९९, मदनगीर, एलएससीच्या मागे, नवी दिल्ली - ११००६२ या पत्त्यावर पोस्ट करून नोंदणी करावी अशी विनंती आहे. बोर्डाने मेसर्स एनपीएस अँड असोसिएटस, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज (एसीएस: ए५५५२९/सीपी क्रमांक २२०६९) प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज यांची पोस्टल बॅलट / ई-व्होटिंग प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी स्क्रूटिनायझर (स्क्रूटिनायझर) म्हणून नियुक्ती केली आहे.

कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, सदस्य पोस्टल बॅलट नोटिसमध्ये दिलेल्या सूचना आणि ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही प्रश्न किंवा तक्रारींच्या बाबतीत ते पाहू शकतात. सदस्यांनी helpdesk.evoting@cdslindia. com वर विनंती पाठवून किंवा १८००२१०९९१९ वर संपर्क साधून हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकता. स्क्रुटिनायझर आपला अहवाल कंपनीच्या अध्यक्ष किंवा व्यवस्थापकीय संचालकांना किंवा अध्यक्षांनी अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीला सादर करेल आणि निकाल ई-व्होटिंग कालावधी संपल्यापासून ४८ तासांच्या आत म्हणजेच रविवार, ३० मार्च २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता वर किंवा त्यापूर्वी जाहीर केला जाईल आणि तो कंपनीच्या वेबसाइट www.avonmorecapital.in आणि सीडीएसएलच्या वेबसाइट www. evotingindia.com वर देखील प्रदर्शित केला जाईल आणि स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरी, रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटला कळवला जाईल.

एव्हॉनमोर कॅपिटल अँड मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेडसाठी

नवी दिल्ली, भारत कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी २५ फेब्रुवारी, २०२५ सदस्यता क्रमांक ए५७०२७